

Technocraft Industries (India) Limited

Regd. Office: Technocraft House, A-25, Road No. 03, MIDC Industrial Estate, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India Tel: 022-4098 2222; Fax No. 2836 7037; CIN No. L28120MH1992PLC069252 E-mail: investor@technocraftgroup.com; website: www.technocraftgroup.com

August 02, 2023

To,

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051

Script Name: TIIL

BSE Limited

Listing Department P.J. Towers, 1st Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Script Code: 532804

Sub: Copy of News Paper advertisements of Notice of Board Meeting for approval of Financial Results.

Dear Sir,

Please find enclosed the copy of News Paper advertisements of publishing notice of Board Meeting to be held on August 11, 2023.


We request you to kindly take the above on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Technocraft Industries (India) Limited

Neeraj Rai Company Secretary



PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificate No. 093, Distinctive Nos.0446 to 0450 of Shiv Darshan C. Rly Coop Hsg Soc Ltd. situate at Pt. M M Malaviya Road, Mulund (W Mumbai 400 080 in the name of Mr. Clayto Heribert Rodrigues & Mrs. Beulah Ros Rodrigues have been reported lost/misplace and an application has been made by the to the society for issuing duplicate shar certificate within the period of 14 (fourteen days from the date of publication of thi Notice. If no claims / Objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate For & on behalf of Shiv Darshan C. RI

(Hon. Secretary)

२४४७६०१२/५७/५८

वसुली व निर्लेखित विभाग, क्षेत्र-२

मागणी सचना

सरफायसी कायद्याच्या नियम ३(१) व कलम १३(२) अन्वये सूचना

स्विकृती व पोहोच पावतीस नकार/ना-पोहोच होऊन परत मिळाल्यास वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची

येथे मागणी सूचना देण्यात येत आहे की, खालील **कर्जदार/तारणकर्ता** मे. ट्रान्सलाईन, त्यांचे मालक श्री. मल्लेश शंकर कोळी व **जामिनदा**

अ) श्री. संदीप सालिकराम गुप्ता, ब) श्री. कमलेश गुजलिकशोर जांगीड (कर्ज खाते क्रमांक: ०२४७५१९१९) यांनी **दी कॉसमॉस को-ऑ**प

बँक लिमिटेड, बोरिवली (पश्चिम) शाखा यांच्याकडून घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल रक्कम व व्याज भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि

म्हणून त्यांचे कर्ज खाते **नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए)** मध्ये दिनांक ०५.०९.२०२२ रोजी वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये रक्क

रु.८,०८,६४५.१२ (रुपये आठ लाख आठ हजार सहाशे पंचेचाळीस आणि पैसे बारा फक्त) अधिक ०६.०७.२०२३ पासून १२.७५% प्रतिवा

दराने पुढील व्याज व शुल्क भरणा करण्याबाबत त्यांना दिनांक ०६.०७.२०२३ रोजीची सदर मागणी सूचना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर वितरी करण्यात आली होती, परंतु ते त्यांनी परत दिल्याने टपाल प्राधिकरणाकडून **दावा न केलेले/सोड्न गेले/स्थलांतर केले** या शेऱ्यासह कर्जदार

बँकेकडे गहाण वाहनाचे वर्णन

(मे. ट्रान्सलाईन (मालक मल्लेश शंकर कोळी) द्वारे मालकीचे)

२जीडीए१९९३१२

सचनेच्या पर्यायी सेवाकरिता कारवाई करण्यात आली आहे. वरील सदर कर्जदार, सहकर्जदार, तारणकर्ता व त्यांचे जामिनदार यांना येथे सचन

देण्यात येत आहे की. सदर सचना प्रकाशन तारखेपासन ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी अन्यथा सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक

ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ चे उपकलम ४ अन्वये तरतुदीनसार सद

सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल. सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (१३) अन्वयं

कृपया नोंद असावी की, उपरोक्त कर्जदार, सहकर्जदार, तारणकर्ता व त्यांचे जामिनदार यांना **दी कॉसमॉस को-ऑप. बँक लिमिटेड**च्य

ु पुर्वलेखी परवानगीशिवाय सदर तारण मालमत्तेची विक्री/भाडेपट्टा/हस्तांतर करता येणार नाही आणि सदर तरतुदीची पुर्तता न केल्यास सरफायस

पर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते की , गाव उमेळमान, तालुका - वसई, जिल्हा - पालघ निधल , जमीन १) सर्वे. क्रमांक - ७८/७, क्षेत्र. हे आर.००-१६-२० २) सर्वे. . क्रमांक - ७८/११ क्षेत्र हे.आर. ००-०६-७०, ह्या जमनीचे आगरी समाज विकास शिक्षण संस्था हे मालक आहेत आणि मालकानी सदर जमिनी विकासित करण्याचे ठरवले आहे आणि त्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेकडून परवानगी मिळविण्याची

पत्र व्यवहाराचा पत्ता: होरायझन इमारत, १ला मजला, रानडे रोड व गोखले रोड

जंक्शन, गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८. दूर.:०२२-

प्रक्रिया सुरु आहे. तरी , सदर जिमनी संबंधी कोणाचीही कोणत्यार्ह प्रकाराची हरकत वा हितसंबध असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झालेनंतर १४ दिवसाचे आत निम्नस्वाक्षीकारांच्या खालील पत्यावर लेखी ागदपत्राच्या पुराव्यासह कळवावे.

श्री . **तुषार आर . पाटील, वकील** पत्ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग, मुळगाव ,तालुका _ - वसई जिल्हा - पालघर वसई पश्चिम ४०१२०१

एमबीजेजेबी८ईएम४०१५४२२९३-

0486

थे सुचित करण्यात येत आहे की, मे. ग्लोव्ह मेटल

आमच्या सोसायटीचे सदस्य आणि युनिट क्र.ए-५ ोसायटी इमारत ए मधील जागेचे मालक असून त्यां[,] ननक्रमांक १६ ते २० धारक ५ शेअर्स समाविष्ट मट -गप्रमाणपत्र क्र.४ हरविल्याचे कळविले आहे. सोसायर्ट पाद्वारे आमच्या सदर सदस्याच्या विनंतीवर त्यांना दुय्यम् भागप्रमाणपत्र वितरीत करीत आहे. जर कोणा व्यक्तीस खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशनापास<u>ृ</u> ५ दिवसात लेखी स्वरुपात कळवावेत. तद्नंत

नंद-ज्योत इंडस्ट्रीयल प्रिमायसेस कोहौसोलि.

जाहीर सूचना

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **कुमारी साधना चंद्रकांत रेळे** या मयत श्री चंद्रकांत गणपत रेळे यांची अविवाहीत मुलगी आणि कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहे, जे दुका क्र.२१. तळमजला. १०२. डॉ. आत्माराम मर्चंट रोड. भलेश्वर. मंबई-४००००२. प्लॉट सीएस क्र.१७७७, भुलेश्वर विभाग, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर (यापुढे सदर दुकान) येथील जागेचे मासिक भाडेकरू होते, यांचे मुंबई येथे दिनांक ३१.१०.२०२१ रोजी निधन झाले, त्यांनी सदर दुकान श्री. अजय कुमार रामधनी सिंग (यापुढे सदर व्यक्ती) यांच्याकडे दिले.

जर कोणा व्यक्तीस सदर दुकान किंवा भागावर कोणत्याही स्वरुपाचा दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात इमारतीच्या जमीन मालक वि**ट्ठलदास जगजीवन व इतर** यांच्याकडे खालील स्वाक्षरीकर्ता **श्री. किरण करसनदास शाह, पत्ता:** ३३/३५, अनंतवाडी, भूलेश्वर, मुंबई-४००००२ येथे सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसांत** कळवावे, अन्यथा सदर दुकानाचे मासिक वहिवाट सदर व्यक्तींच्या नावे अशा कोणत्याही दाव्यांच्या संदर्भाशिवाय हस्तांतर केले जातील आणि दावा असल्यास ते त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

ठिकाण: मुबंई

(किरण करसनदास शाह)



अपना सहकारी बॅक लि. (मल्टी रटेट शेड्युल्ड को-ऑप. बँक)

नोंदणीकृत कार्यालय : अपना बाजार, १०६-ए, नायगांव, मुंबई ४०० ०१४, कॉर्पोरेट कार्यालय : अपना बँक भवन, डॉ. एस. एस. राव रोड, परेल,

मुंबई ४०० ०१२. फोन : ०२२-२४१६ ४८६० / २४१० ४८६१- ६२/२४११ ४८६३, फॅक्स : ०२२ -२४१०४६८०, Email :- corporateoffice@apnabank.co.in Website :- www.apnabank.co.in

ताबा सूचना

चाअर्थी खाली सही करणारा अधिकृत अधिकारी, अपना सहकारी बँक लि. (मल्टी स्टेट शेड्युल्ड को-ऑप. बँक) यांनी त्यांन सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शियल अँसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अक्ट २००२ व कलम १३(१२) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये व सदर कायद्याच्या कलम १३ (२) नुसार **कर्नदार श्रीमती. वृषाली विजय पाबळे** (कर्जदार/गहाणखतदार), श्री. विजय बबन पाबळे (जामीनदार) (मृत), श्री. राजू सदाशिव मोरे (जामीनदार) ह्यांना दि. ०८.०५.२०२३ रोजी मागणी नोटीस पाठवून दि. ३०.०४.२०२३ रोजी येणे असलेली रक्कम **रु. १३,१६,०७४.३६ (रुपये तेरा लाख सोळा हजार चौहत्तर आणि पैसे छत्तीस फक्त)** अधिक दि. ०१.०५.२०२३ पासून देय दिनांकापर्यंत त्यावरील पुढील होणारे व्याज सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांचे आत भरणा करण्याची मागणी केली होती.

संबंधित कर्जदार व वर उल्लेखिलेले इतर, पूर्ण रकमेचा भरणा करू न शकल्याने सर्व सामान्य जनता, खासकरून कर्जदार व वर उल्लेखिलेले इतरांना सूचना देण्यात येते की, खाली सही करणार यांनी त्यांना कलम १३ (४) व नियम ९ नुसार प्राप्त अधिकारान्वये खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेचा ताबा **दि.३१ जुलै २०२३** रोजी घेतला आहे

वर उल्लेखिलेले कर्जदारास व इतरांस आणि सर्व सामान्य जनता यांना जाहीर सावधानतेची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधात कोणताही व्यवहार करू नये. जर असा कोणताही व्यवहार केला गेला तर तो अपना सहकारी बँक लि (मल्टी स्टेट शेड्युल्ड को-ऑप. बॅक) या बॅकेच्या दि. ३०.०४.२०२३ रोजी येणे असलेली रक्कम **रु. १३,१६,०७४.३६ (रुपये तेरा लाख सोळा हजार चौहत्तर आणि पैसे छत्तीस फक्त)** अधिक दि. ०१.०५.२०२३ पासून देय दिनांकापर्यंत त्यावरील पुढील होणारे व्याज इत्यादीचे, भरणा करण्याची मागणी केली होती.

मिळकतीवरील बोजा कर्जफेड करुन उतरवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदाराचे ध्यान सरफेसी कायद्याच्या कलम १३ उपकलम

गाव. कोन, ता. भिवंडी, जिल्हा- ठाणे आणि उप-नोंदणी जिल्हा कल्याण सर्वे क्र. १६७, हिसा क्रमांक ८, क्षेत्रफळ १७८० चौ.िम असलेल्या जमिनीच्या हद्दीमधील (फ्लॅट क्र. १०४, पहिला मजला, ए विंग, सनशाईन कॉम्प्लेक्स, पिंपळास रोड, कोनगाव, ता भिवंडी, जिल्हा - ठाणे - ४२१ ३०२.)

दिनांक :३१.०७.२०२३ ठिकाण : कल्याण

अधिकृत अधिकारी, अपना सहकारी बँक लि. (मल्टी स्टेट शेडयुल्ड को-ऑप. बँक)

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरावा)

महाराष्ट्र शासन निविदा सूचना

खालील कामाच्या निविदा कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, २ रा माळा, बांघकाम भवन, २५ मर्झबान रोड, फोर्ट मुंबई ४०० ००१ दूरध्वनी क्रमांक २२०१६९७५ हे खालील कामासात सा.बां.दिमागात योग्य वर्गात नोंदणीकृत ठेकेदरांकडून मागवित आहेत. को-या निविदेचा नमुना, कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विमाग, मुंबई वांचे कार्यालयातून दिनांक २.८.२०२३ ते ९.८.२०२३ पर्यंत देण्यांत येईल. कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई हे भरुन पाठविलेल्या सिलबंद निविदा दिनांक १०.८.२०२३ पूर्वी / त्यादिवशी दुपारी २.०० वाजेपर्यंत स्विकारतील आणि शक्यतो त्याच दिवशी उघडतील.

, эн.ж [,]	ļ માના માના માના માના માના માના માના માન	अपाजत ।कनत	इसारा रपकन	पगम पूरा	1714441	काना सावका	
		(रु. लाखांत)	(रुपये)	करण्याची	नमूना प्रकार	नमुन्याची	
				कालमर्यादा		किंमत	
3	मलबार हिल मुंबई येथील जेतवन बंगलाजवळी पोलिस गार्ड रुमची दुरुस्ती करणे.	۲.8۶	८,५००/-	१२ महिने	ब-१	₹. ५९०/	
3	मलबार हिल मुंबई येथील शिवनेरी बंगलाच्या मंगलोरी छताची दुरुस्ती करणे.	95.3	-/ەە8,5	१२ महिने	ब-१	रु. ५९०/	
3	मंत्रालय मुंबई येथील शालेय विभाग आणि स्पोर्ट विभागामध्ये व्ही पी वी सी खिडक्या बसविणे.	62.0	6,900/-	४ महिने	ब-१	₹. ५९०/	
8	जे जे स्कुल ऑफ आर्ट आवारामधील डेब्रीज उचलणे आणि झाडे उचलणे.	8.30	8,300/-	४ महिने	ब-१	₹. ५९०/	
4	सिटी सिव्हील कोर्ट मुंबई येथील कोर्ट एरीया मधे खिडक्याची दुरुस्ती करणे आणि ॲल्युमिनिअम ग्रील बसविणे.	68.2	८,५००/-	४ महिने	ब-१	₹. ५९०/	
Ę	भारतीय विज्ञान संस्था मुंबई इमारतीची सॅनिटरी दुरुस्ती करणे.	۲.8۶	८,५००/-	४ महिने	ब-१	₹. ५९०/	
0	चर्नीरोड मुंबई येथील डी बी मार्ग पोलिस स्टेशन मध्ये ड्रेनेज लाईनची कामे करणे.	٥.٥٥	6,300/-	४ महिने	ब-१	₹. ५९०/	
6	चर्नीरोड मुंबई येथील गामदेवी पोलिस स्टेशन येथे ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करणे.	6.39	6,800/-	४ महिने	ब-१	रु. ५९०∕	
9	हाजी अली मुंबई येथील सेवक निवासस्थान इमारत १२ मध्ये दुरुस्तीची कामे करणे.	٧.٤٠	८,४००/-	४ महिने	ब-१	₹. ५९०/	
क	कार्यकारी अभिगंता, इलाखा शहर विभाग, मुंबई यांचे कार्यालयामध्ये सूचना फलकावार सविस्तर निविदा सूचना पहावयास मिळेल. एक किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता रह ठरविण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.						

जा.क्र. इशवि/निलि/ 🖰 🗢 🗟 🥎 कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय इलाखा शहर विभाग, २ रा माळा, बांधकाम भवन, २५ मर्झबान रोड, फोर्ट,

प्राधिकृत अधिकार

सरफायसी ॲक्ट-२००२ अन्वर

दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि.करित

पुषक् उठ उठ ५५ दिनांक २७ | U | २०२६ उप अभियंता, दक्षिण, परिचम, मध्य उप विमाग आणि अधीक्षक आमदार निवास मुंबई यांना माहितीसाठी रचाना. सूचनाफलक

आरओसी-२०२३-२४/क्र.-५/सी२५०३

U GRO

युग्रो कॅपिटल लिमिटेड सीआयएन:एल६७१२०एमएच१९९३पीएलसी०७०७३९

नोंदणीकृत कार्यालय: एकीनोक्स बिझनेस पार्क, टॉवर ३, ४था मजला, एल.बी.एस. रोड, कुर्ला (पश्चिम),

मुंबई-४०००७०. दूर::+९१-२२-४१८२१६००, ई-मेल:info@ugrocapital.com वेबसाईट:www.ugrocapital.com ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष			
क्र.	तपशील	३०.०६.२०२३ पुर्नविलोकीत	३०.०६.२०२२ पुर्नविलोकीत	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित			
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२१८३४.९०	9२9७२.३9	६८३७६.२८			
7	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व #)	३५६४.२५	90३८.५३	८३८२.८ ४			
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	३५६४.२५	90३८.५३	८३८२.८४			
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	२५२३.५९	७३४.२४	३९७७.६४			
4	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	२०७९.९१	७७९.०६	३९९२.७४			
દ્દ	प्रदानित समभाग भांडवल	९११९.५१	७०५५.९४	६९३२.११			
9	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	9२४६9४.४७	९०४३५.८२	९१४७२.२०			
C	प्रतिभूती प्रमुख खाते	90६३३9.२७	७७७२३.९०	७५३५२.४८			
ς	निव्वळ मूल्य	933033.99	९७४९१.७६	९८४०४.३१			
90	प्रदानित कर्ज भांडवल/थिकत कर्जे	३३४२२७.२५	२२०७५७.६७	३१४८९३.४५			
99	थकित परिवर्तनीय प्राधान्य शेअर्स	शून्य	शून्य	शून्य			
92	कर्ज समभाग प्रमाण	2.40	२.२६	3.20			
93	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.१०/-)						
	मूलभूत (रु.)	₹.0	9.08*	५.६९			
	सौम्यीकृत (रु.)	3.08*	9.03*	५.६६			
98	भांडवल विमोचन राखीव	एनए	एनए	एनए			
94	कर्जरोखे विमोचन राखीव	एनए	एनए	एनए			
१६	कर्ज सेवा समावेशन प्रमाण	एनए	एनए	एनए			
90	व्याज सेवा समावेशन प्रमाण	एनए	एनए	एनए			

#- अपवादात्मक बाब हे इंड-एएस नियमानुसार नफा व तोटा अहवालात तजवीज केले आहे.

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ व नियम ५२ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सदर वित्तीय निष्कर्षाचे व अहवालाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.ugrocapital.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ५२(४) चे उप–नियमात संदर्भीत बाबींकरिता अंशत: निवारण बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडे दिले जाईल आणि ते www.bseindia.com व www.nseindia.com

३. मागील कालावधी/वर्षाचे आकडे चालु कालावधी प्रस्तुतीकरणाच्या निश्चितीकरिता आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत करण्यात आले.

युग्रो कॅपिटल लिमिटेडकरिता सही /

सच्छिंद्र नाथ उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client MR. JAYESH BHAGWANBHAI KALSARIA is the Sole Owner of the flat situate No. 6-B, in B wing, on Ground Floor, Avani Apartment C.H.S. Ltd., W.E Highway, Dahisar (East), Mumbai - 400068, Area 7.95 Sq.Mtr. Carpet area having five Shares vide Share certificate No.9 and distinctive Nos. 41 to 45 of he said Flat.

And whereas my client MR. JAYESH BHAGWANBHAI KALSARIA is holding Original DEED OF RELEASE dated 21st November, 2022

And whereas original Agreement dated 6th February, 1992 between M/s. Rishiraj Construction, and Mr. Maheshkumar Narayan Shetty for the abovementioned flat has been lost or misplaced and the online complaint has been odged for the same with Dahisar Police Station vide complaint Id - 45123 dated 01/08/2023 and as on today the said original Agreement is not found. Also LATE MR. BHAGWAN J. PRAJAPATI (KALSARIA), expired intestate o

17-12-2013 in Mumbai leaving behind him hìs only legal heirs, his Wife MRS. BALUBEN BHAGWANBHAI KALSARIA, his Son MR. DINESH BHAGWANBHAI KALSARIA, his married daughter MRS, VASANBEN HIMMATBHAI PRAJAPATI, and his Son MR. JAYESH BHAGWANBHAI

By Virtue of Registered DEED OF RELEASE dated 21st November, 2022 bearing registered No. BRL-2-14641-2022 registered before Joint Sub Registrar Borivali-2 dated 21/11/2022, MRS. BALUBEN BHAGWANBHAI KALSARIA, MR DINESH BHAGWANBHAI KALSARIA AND MRS. VASANBAN HIMMATBHAI PRAJAPATI has released all their rights, title and interest from the said property in the name of MR. JAYESH BHAGWANBHAI KALSARIA

Anybody having any right, title, interest, claim, demand, by way of legal heirs mortgage, sale, lease, gift, exchange etc. may contact the undersigned, within **15 days** from the date of publication of this Notice with necessary supporting evidence of his/her claim to the below mentioned address failing to which it sha e deemed to have waived their objection and claim.

> Darshankumar P. Rita M.Com, B.Ed, L.L.B Advocate High Court

Date: 02nd August, 2023

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०१ ऑगस्ट, २०२३

Shop No. 11, Barkha Building. S. V. Road, Dahisar (E), Mumbai- 400068. Email id: darshan.rita@gmail.con

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: टेक्नोक्राफ्ट हाऊस, ए-२५, रोड क्र.३, एमआयडीसी

इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. दूर:४०९८२२२२, **फॅक्स:**२८३६७०३७, **सीआयएन क्र.:**एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२ ई-मेल:investor@technocraftgroup.com, वेबसाईट:www.technocraftgroup.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखाँपरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०२३** रोजी कंपनीच्या संचालक मंडळार्च

सदर सूचना ही कंपनीच्या <u>www.technocraftgroup.com</u> वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स ज्या ठिकाणी सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> व www.nseindia.com वेबसाईटवर प्रसिध्द केले आहेत.

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेडकरित सही/

निरज राय कंपनी सचिव

SAGAR SOYA PRODUCTS LIMITED

CIN: L15141MH1982PLC267176 Telephone No. 022-32997884

Registered Office Address: 32, Vyapar Bhawan, 49, P.D.Mello Road, Mumbai, Maharashtra-400009

Website: www.sagarsoyaproducts.com | Email: compliance.ssp@gmail.com UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2023 (Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2023	Year ended (31.03.2023) (Year to date Figures/Previous Year ending)	Quarter ended 30.06.2022
		Un-Audited	Audited	Un-Audited
1	Total Income from Operations	16.32	82.73	16.27
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	7.98	11.68	6.89
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7.98	11.68	6.89
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7.98	-8.00	6.89
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	7.98	-8.00	6.89
6	Equity Share Capital	29.26	29.26	29.26
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	108.45	108.45	130.97
8	Earnings Per Share (Face value of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic	2.72	-2.73	2.35
	(b) Diluted	2.72	-2.73	2.35

the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirement Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites o the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website

Mr. Arun Sharma Director DIN: 00369461

Date: 31/07/2023

मार्कसन्स फार्मा लिमिटेड CIN: L24110MH1992PLC066364

ओशिवरा, अंधेरी, (पश्चिम), मुंबई-४०० ०५३. दूरध्वनी: ०२२ ४००१ २०००; फॅक्स क्र.: ०२२ ४००१ २०११ वेबसाईट: www.marksanspharma.com; ईमेल: companysecretary@marksanspharma.com

समभागधारकांना सूचना

दावा न केलेला लाभांश आणि कंपनीच्या इक्विटी समभाग इनव्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) यांच्याकडे हस्तांतरण

भागधारकांना याद्वारे सूचित केले जाते की इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अथॉरिटी (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६, मध्ये सुधारित केल्याप्रमाणे, (''यापुढे नियम म्हणून संदर्भित केले जाईल'') सह वाचलेल्या कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४ आणि १२५ च्या तरतुदींनुसार ज्यांनी एफवाय २०१५–१६ ला किंवा नंतर कंपनीने जाहीर केलेला कोणताही लाभांश जमा केलेला नाही, त्यांचा एफवाय २०१५-१६ साठी दावा न केलेला लाभांश आणि त्यांचे शेअर्स ज्यात लाभांश पुढील ३ नोव्हेंबर २०२३ रोजी सलग सात वर्षे हक्क सांगितला नाही तो आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केला

नियमांचे पालन करीत, ज्यांचे शेअर्स २ नोव्हेंबर, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी योग्य ती कारवाई करण्यासाठी वरील नियमांनुसार आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यास पात्र आहेत अशा सर्व भागधारकांना स्वतंत्र नोटिस पाठवल्या जात आहेत आणि नियमांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफकडे समभाग हस्तांतरित केले जातील. कंपनीने अशा भागधारकांची संपूर्ण माहिती <u>http://marksanspharma.com/</u> shares-liable-for-transfer-to-iepf.html वेबसाइटवर अपलोड केली आहे.

या संबंधात, संबंधित भागधारक कृपया खालील लक्षात घ्याः

- आयईपीएफ मध्ये हस्तांतरित होण्यास जबाबदार असलेल्या भौतिक स्वरूपात असलेल्या समभागांच्या संदर्भात, कंपनी तुमच्या नावावर असलेल्या मूळ शेअर सर्टिफिकेटच्या बदल्यात डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करेल आणि नंतर तुमचे शेअर्स आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित करण्यासाठी कॉर्पोरेट कारवाईद्वारे डिपॉझिटरीला सूचित करेल.असे डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी केल्यावर, तुमच्या नावावर नोंदवलेले मूळ शेअर सर्टिफिकेट आपोआप रद्व होईल आणि ते नॉन-गोशिएबल मानले जाईल.
 - डीमॅट स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या संदर्भात जे आयईपीएफकडे हस्तांतरित होण्यास जबाबदार आहेत, कंपनी तुमचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यासाठी कॉर्पोरेट कारवाईद्वारे डिपॉझिटरीला सूचित करेल.

२ नोव्हेंबर २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी वैध दावे प्राप्त झाले नाहीत तर,कंपनी या नियमांच्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या उद्देशाने, कोणतीही सूचना न देता नियमांनुसार ठरवलेल्या कार्यपद्धतीनुसार दावा न केलेली लाभांश रक्कम आणि संबंधित शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित करतील.कृपया लक्षात घ्या की आयईपीएफप्राधिकरणाकडे हक्क सांगितलेल्या लाभांश रकमेच्या आणि समभागांच्या संदर्भात कोणताही दावा कंपनीविरूद्ध लागू होणार नाही.समभागधारकांनी हे लक्षात घ्यावे की दोन्ही हक सांगितलेले लाभांश आणि संबंधित शेअर्सचे हस्तांतरण, त्यावर जमा झालेल्या सर्व फायद्यांसह, जर काही असेल तर आयईपीएफ प्राधिकरणाकडे काही दावा केला जाऊ शकतो तर फॉर्म आयईपीएफ–५ मध्ये ऑनलाईन अर्ज करुन त्याच फॉर्ममध्ये नोंदविलेल्या आवश्यक कागदपत्रांसह त्याच नोंदणीकृत कार्यालयात कंपनी किंवा कंपनीच्या आरटीए, मेसर्स बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे पाठवा.

वरील बाबीसंदर्भात कोणत्याही प्रश्नांसाठी, भागधारकांना कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट्स, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड येथे कार्यालय क्र. एस६२, ६वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटरच्या पुढे, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३, दूरध्वनी:०२२ - ६२६३८२००, ई-मेल आयडी: investor@bigshareonline.com वर संपर्क साधावा.

मार्क्सन्स फार्मा लिमिटेडसाठी

सही/ ठिकाण : मुंबई हर्षवर्धन पाणीग्रही दिनांक : १ ऑगस्ट, २०२३ कंपनी सचिव

उत्तम शिक्षण आणि आरोग्य आजच्या काळाची गरज - सरसंघचालक

येत आहे.

व मॉडेल क्र.

टोयोटा इन्नोव्हा क्रिस्ट

दिनांक: ०२.०८.२०२३

ठाणे, दि.१ : आपल्या देशात सोयीसुविधांचा आहे. असूनही चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा मिळत नाही. या सुविधा सहज मिळू शकतील अशा अंतरावर असायला हव्यात. उत्तम शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी आजच्या काळाची गरज आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे

सरसंघचालक भागवत यांनी केले मेमेरियल टाटा सेंटर, ठाणे महानगरपालिका आणि जितो ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून बाळकूम रोड (ग्लोबल हॉस्पिटल) येथे धर्मवीर ठाणे दिघे कॅन्सर आनंद त्रिमंदीर हॉस्पिटल ਕ भूमीपूजन संकुलाचा समारंभ सरसंघचालक मोहन भागवत व दादा फाऊंडेशनचे भगवान पूज्यश्री दीपकभाई देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते कार्यक्रमाच्या

अध्यक्षरःथानावरुन बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र उपमुख्यमत्री फडणवीस, केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील, ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, अन्य मंत्री, लोकप्रतिनिधी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, एमएसआरडीसीचे

व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, मेमोरियल टाटा हॉस्पिटलचे प्रख्यात वैद्यकीय कॅन्सर तज्ञ डॉ. शैलेश श्रीखंडे यांसह प्रशासकीय अधिकारी, सामाजिक, व्यापार, वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर यांची उपस्थिती होती.

PUBLIC NOTICE

एमएच ०४ जेके ४९५०

यद्याच्या कलम २९ अन्वये दंडात्मक कारवाई केली जाईल

AMIT HARESH TRIVEDI & MRS FEJAL AMIT TRIVEDI, residing & owner f Flat No. 202, Bldg. No.1-49, 2nd Floor conam Sagar Complex, Bldg. No. I-49-5 CHS Ltd., Poonam Sagar Complex, Mira oad East, Thane-401107, is the member of the Poonam Sagar Complex Bldg., No.1-49 the society bearing Share Certificate No. 9 Distinctive Nos. from 41 to 45 in the society That the said share certificate of Flat No. 202 of the Poonam Sagar Complex Bldg. No.1-49-50 CHS Ltd. has been lost/misplaced by

Any person having right, title, interest of aid Share Certificate may kindly inform to ne with their respective proof at the given ldress within a period of 15 days from the

ADVOCATE B. K. SINGH Near Hardik Palace Hotel Mira Road East, Thane- 401107. 08/2023 Mob: 9892118738

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that **Mr. C. I. Koshy** Member of the Star Residency Bldg. J & h Co-op. Housing Society Limited, Evershin City, Po: Vasai – East, Dist.: Palghar, Pir 101208 (M.S.), is the rightful Joint Owner o Flat No. K-004, situated in 'K' Wing of the Society's Building, expired on 24th June, 2022, without making any appropriate omination for his 50% share in respect o he said flat.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other laimant or claimants or objector or objectors o the transfer of the said shares and interes of the deceased members in the capital property of the society within a period on 5 (Fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If, no claims objections are received within the period deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society Dated on this 02nd Day of August, 2023 a

For and on behalf of the Star Residency Bldg, J & F Co-op. Hsg. Soc. Ltd Hon. Secretary

For Star Residency Bldg J & K Co-op. Hsg. Soc. Ltd. Chairman Secretary

Vasai East.

सार्वजनिक सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की **श्री कार्तिक बेंगल**ं सॅफायर कॉ-ऑप.सोसा.लि.. २रा हेपतल्ला पार्क दूसरा हसनाबाद लेन, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई ४०००५४, ८०.५५ स्केअर मीटर आणि १६.७८ असलेल्या या सोसायटीच्या इमारतीच्या विंग-। धील <mark>६व्या मजल्यावर एक (०१) कार पार्किंग स्लॉ</mark> एकूण रु.५००/- (फक्त पाचशे) शेअर सर्टिफिकेट क्र. ३३१ ते ३४० (दोन्ही समावेशी) उक्त परिसर अमृता शर्मा खरेदीदार यांना सदर जागा विकण्यास

तर्व व्यक्ती / कायदेशीर वारस / बँका / संस्थ न्यांचा वर उल्लेख केलेल्या जागेच्या किंवा त्याच्य भागाबाबत कोणताही दावा, हक्क, शीर्षक आणि हेतसबंध आहेत आणि/किंवा इतर कोणतेही शीर्षक, विक्री, वाटा, वाहतूक, संपादन, विभाजन, हस्तांतरण वाणघेवाण, असोइनमेंट, हायपोथेकेशन, तारण हमी, गहाण (समान किंवा अन्यथा), भेट, ट्रस्ट, शुल्क, देखभाल, ताबा, लीज, सब-्लीज, . गरणाधिकार. लिस पेंडन्स. भाडेकरू, उप-भाडेपट्टा आराम, योजना भार, कौटुंबिक व्यवस्था, मृत्यूपर्र प्रेस्क्रिप्शन किंवा प्रीम्प्शनचा अधिकार किंव कोणत्याही करार किंवा इतर प्रवृत्ती अंतर्गत किंवा होणत्याही न्यायालयाने पारित केलेंल्या डिक्री. आदे**श** केंवा निवाडा अंतर्गत प्राधिकरणाला किंवा इतर खाली नमद केल्याप्रमाणे त्यांचे कार्यालय असलेल्य . अधोस्वाक्षरीदारांना संबंधित सहाय्यव

कागदपत्रांच्या प्रतींसह लेखी कळवावे. काशीत तारखेपासून १४ दिवसांच्या आत् जर अपयश ठरला तर अशा व्यक्तीचा दावा माफ केल ला आणि/किंवा सोडला गेला असे मानले जाईल आणि त्यानंतर त्याची दखल घेतली जाणार नाही

दिनांक : ०२/०८/२०२३ गुल ए. मदनानी विकल, उच्च न्यायालय

केअर मीटर एकूण ९७.३३ चौरस मीटरचे मोजमा i**.पी५** सह दहा पूर्ण पेड शेअर्ससह रु.५०/- प्रत्येकी ३४ द्वारे, दिनांक २२ जानेवारी २०१५ आणि शेअग ... भामच्या अशिल श्री आलोक कश्यप आणि श्रीमती

ारसा, भागीदारी, मुखत्यारपत्र, परवाना किंवा गुभार्थी हक्क्/हित कोणत्याही ट्रस्ट अंतर्गत, <u> होणत्याही स्वरूपाचे याद्वारे विनंती केली जाते की ते</u>

टिप:

ठिकाण: मुंबई

दिनांक: १ ऑगस्ट, २०२३

२३२, क्रिस्टल शॉपर्स पॅराडाईज, प्लॉट क्र. ४८९, २४चे जंक्शन आणि ३३वा रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई - ४०० ०५

Why India is counting on **G20** to burnish its stature

New Delhi, 1 August

n July 1963, with the Cold War at its peak, United States President John F Kennedy felt it was far better that the leaders of the US and Soviet Union met at a summit — a term Winston Churchill coined in 1950 — than on the brink of a nuclear war. In the post-Cold War era, summitry of top world leaders, especially of the multilateral kind, is far more frequent and takes place in contexts that may seem less urgent but are politically equally nuanced.

Hosting global conferences or international sporting events, such as the Olympics, could be an effort by an emerging economy to announce it's coming of age and win international prestige. It could also help a country's incumbent leadership to renew its domestic political legitimacy.

We notice that whenever a country hosts an Olympics or a major summit, its profile changes significantly on the world stage," Prime Minister Narendra Modi said on Wednesday when he inaugurated Bharat Mandapam, the new 7,000seater conference hall-cumexhibition centre in the heart of New Delhi and the venue for the G20 summit next month.

Modi juxtaposed the hosting of G20. India's economic growth and his government's third term. He said it is "Modi's guarantee" that in his third term, "India will be among the top three economies in the world". He said the world will witness "the rising strides of India and its growing stature" when the "grand" Bharat Mandapam hosts the G20 summit.

The decades after the end of the Second World War saw



Hosting global events could also help a country's incumbent leadership renew its domestic political legitimacy

mies that would come to dom-

inate the global economy by

2050, signalled to the world the

member countries were the

toast of the world. South Africa

hosted the Fifa World Cup in

2010. Brazil in 2014 and Russia

in 2018. Brazil was the 2016 Rio

Olympics venue, and Russia

hosted the 2014 Sochi Winter

Olympics. The Rio+20 Summit

Obama invited PM Manmohan

Singh as his guest for the first

state dinner of his presidency

in November 2009, In 2010, In-

dia hosted the heads of

state/government of the P5, or

the permanent five members

of the UN Security Council, in

a single year. Although New

took place in Rio

de Janeiro in

2012, and Chi-

na's Hangzhou

hosted the 2016

In the initial

years of the Un-

ited Progressive

Alliance II gov-

ernment, India's

global profile

G20 Summit.

In the 2010s, the BRICS

Chinese economic miracle.

Japan, Mexico and West Germ- describe fast-growing econoany, signal their rise by hosting the Olympics in 1964, 1968 and 1972, respectively. Mexico hosted the 1981 North-South Summit on Cooperation and Development and key multilateral gatherings subsequently. In the 1980s, 35 years after the Korean War devastated the region, South Korea showcased its rapid economic growth, the "Miracle on the Han River", by hosting the Asian Games in 1986 and the Olym-

The Mexico Olympics survives in public memory for its authoritarian regime crushing students' movement days before the game.

pics in 1988

Athens Olympics in 2004, with its decaying started to change. US President venues, foretold Greece's 2007-08 debt crisis and the 1936 Berlin Olympics was Hitler's desire to win international legitimacy.

The Beijing Olympics 2008, awarded to China in 2001, the year Goldman Sachs economist Jim O'Neill first coined BRIC (an acronym for Brazil, emerging economies, such as Russia, India and China) to

mit in 2012 with pomp, things went downhill for that government from 2011 onwards.

The 2010s weren't the first in terms of India hosting international events. After returning to power in 1980, Prime Minister Indira Gandhi started afresh to craft her global stature and India's international image. In 1982. India hosted the Asian Games. In March 1983, New Delhi hosted the Non-Aligned Movement summit and in November the Commonwealth Heads of Government Meeting.

While threats by non-state actors have receded in recent vears, those of disruption of a world event by non-participants, such as activists and NGOs like Greenpeace, Amnesty and Human Rights Watch, are more persistent. In his speech on Wednesday, the PM lashed out at pessimistic minds in India for obstructing Bharat Mandapam's construction. "They caused a lot of turmoil and were involved in a series of legal battles," he said. Activists have protested the government evicting thousands of slumdwellers from the venue area. leaving them homeless.

Former Ambassador Yogesh Gupta believes the G20 presidency and hosting leaders of the top global economies is a huge opportunity for India to showcase its strengths in digital technology and to put forth its perspectives on key issues like energy and food security. "The group commands 85 per cent of the global GDP, and if you are able to convey your point of view effectively to this group then you have reached more or less all the important players that matter," he said, adding that Modi had taken the lead on flagging the concerns Delhi also hosted the BRICS of the Global South.

Oppenheimer blazes at box office, leaving Johar's Rocky behind

SURAJEET DAS GUPTA New Delhi, 1 August

Despite Karan Johar's famed magic touch at the box office, his new directorial venture after six vears. Rockv aur Rani Ki Prem Kahani, which was released last Friday, has failed

to match, let alone overtake,

the collections of Christopher Nolan's Oppenheimer in its first weekend (which began from July 21). *Oppenheimer*, which has hit

domestic box-office collections of ₹90 crore, is racing towards the ₹100-crore mark. On its first day, it hit ₹14 crore and ended

that weekend with ₹49.50 crore.

The ₹150-180 crore budget Rocky aur Rani's collections were ₹11 crore on the first day and ₹46.15 crore for the weekend. According to PVR-Inox estimates, ticket sales fell by around 30 per cent on Monday over the first day.

"It has come as a big surprise for us that Oppenheimer collections performed better than Rocky despite being dubbed only in Hindi and no other regional language," said Kamal Gianchandani, chief of business planning strategy at PVR and president of the Multiplex Association of India

He added: "We expect Oppenheimer to go strong, especially in IMAX screens, and continue for another 3-4 weeks. While Rocky has performed according to our expectations, Oppenheimer has exceeded our expectations.

He pointed out that Oppenheimer, which has been shot on IMAX cameras, has been running in over 22 IMAX theatres where ticket prices are high. Estimates suggest these tickets account for 20 per cent of the movie's box-office revenues.

But trade analyst Komal Nahta said the difference is in the content: "Oppenheimer has

better content. While Rocky aur Rani is a good film, there is nothing compelling in the content or presentation or any novelty for which viewers would be

ready to pay a premium." Rocky aur Rani is a weekend film in that numbers could dip on weekdays, while Oppenheimer is seeing steady viewer-

ship throughout the week. Nahta estimated Oppenheimer will achieve over ₹100 crore by this weekend. "For an English film, which is so dense. it is no small achievement to cross ₹100 crore," he said.

More on business-standard.com



Particulars

Total Income from Operations (net)

Net Profit for the period (before

Net Profit for the period before

Net Profit for the period after tax

the period [Comprising Profit for the period after tax and Other

Reserves (excluding Revaluation

Reserve as shown in the Balance

Earning Per Share (of ₹2/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)-

Particulars

Total Income from Operations (net)

Net Profit for the period (before

Net Profit for the period before

Total Comprehensive Income for

the period [Comprising Profit for the period after tax and Other

Comprehensive Income (after tax)]

Reserves (excluding Revaluation

Reserve as shown in the Balance

Earning Per Share (of ₹2/- each)

(for continuing and discontinued

operations) (not annualised)-

tax (after Exceptional items) Net Profit for the period after tax

(after Exceptional items)

Equity Share Capital

1. Basic: (₹)

2. Diluted (₹)

Tax and Exceptional items)

Tax and Exceptional items)

tax (after Exceptional items)

(after Exceptional items) Total Comprehensive Income for

Equity Share Capital

1. Basic: (₹)

2. Diluted (₹)

2

3

DIVERSIFYING PORTFOLIO, EXPANDING PRESENCE

www.gmdcltd.com

At Gujarat Mineral Development Corporation Ltd (GMDC), India's No.1 Merchant Seller of Lignite, we are scaling our efforts to further the highs achieved last year. Enabling our transformative progress is a meticulously designed roadmap that's paving the way for a range of groundbreaking initiatives. As we expand our frontiers, we look at maintaining the momentum of growth, while building on strengths and scale simultaneously.

GMDC has secured coal mines with high grade thermal coal, with reserves of 1.5 billion tons and annual PRC of 23 million tons. They will help us secure the energy requirements of Gujarat and the nation.

STANDALONE

(Audited)

95,175.55

61,618.80

61,618.80

45,070.08

40.147.59

6,360.00

14.17

14.17

31-Mar-2023

95,175.55

61,636.69

61,636.69

45,228.70

40,306.21

6,360.00

14.22

14.22

CONSOLIDATED

Year ended on

(Audited)

350,144.75

165,717.18

165,717.18

121,247.53

111,017.15

6,360.00

38.13

38.13

Year ended on

350,144.75

165,799.02

165,799.02

121,573.46

111,343.08

6,360.00

38.23

38.23

573,468.11

569,581.18

30-Jun-2022 31-Mar-2023

115.536.55

46,647.32

46,647.32

34,490.12

25,497.99

6,360.00

10.85

10.85

30-Jun-2022

115,536.55

46,627.53

46,627.53

34,494.53

25,502.40

6,360.00

10.85

10.85

For and on behalf of the Board of Directors

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2023

76,560,27

28,780.90

28.780.90

21,552.62

27,044.10

6,360.00

6.78

6.78

30-Jun-2023

76,560.27

28,787.64

28,787.64

21,870.23

27,361.71

6,360.00

6.88

6.88

Note: The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended on 30th June 2023 filed with the

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI

Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated $5^{\rm th}$ July 2016. The full format of the Financial Results for the quarter ended on

30th June 2023 alongwith Explanatory Notes is available on the Stock Exchange websites.(www.nseindia.com and

APPOINTMENTS



EMPLOYMENT NOTIFICATION WALK IN INTERVIEW

MECON Limited requires experienced personnel on contract basis for "Operation(s) / Maintenance" (O&M)/ Commissioning of Integrated Steel Plant (Advt. No. 11.73.4.1/2023/NISP_O&M_Contract/ 01 Dated: 31/07/2023).

For further details please visit the link "Careers" of our website: www.meconlimited.co.in.

Technocraft Industries (India) Limited Regd. Office: Technocraft House, A-25, Road No. 3, MIDC Industrial Estate, Andheri (E), Mumbai - 400093 Tel: 4098 2222; Fax No. 2836 7037; CIN: L28120MH1992PLC069252 Email: investor@technocraftgroup.com. website: www.technocraftgroup.com

Pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, August 11, 2023, inter- alia to conside and approve the Un-Audited Standalone & Consolidated Financia Results for the quarter ended June 30, 2023.

This intimation is also available on the website of the Company a www.technocraftgroup.com and on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company listed at www.bseindia.com and www.nseindia.com

For Technocraft Industries (India) Limited

Place: Mumbai Neeraj Ra Date: August 01, 2023 Company Secretary

CONTRACTOR on Turnkey basis at Kutch

Companies, **Insight Out**

> **NIT for Turnkey Mining** Contract involving Overburden / Interburden (including Limestone) removal, Excavation and / or Loading of Lignite from mines face and ancillary

> > Mine, Kutch.

NIT Uploading Date

02/08/2023

Gujarat Mineral Development Corporation Ltd. (GMDC) is India's No.1 Merchant

Seller of Lignite. In FY 2022-2023, our financial performance scaled new peaks

in growth, and we achieved our highest figures ever. Through leveraging our

capabilities in Lignite, we are seeking to address India's enhanced demand for

Due Date of Online Bid Submission at https://gmdc.nprocure.com

03/10/2023 @17:00 Hrs. IST

For detailed scope and other details, interested bidders may download the NIT Document from our websites https://gmdc.nprocure.com and www.amdcltd.com

Gujarat Mineral Development Corporation Ltd. (A Government of Gujarat Enterprise)

Khanij Bhavan, 132 Feet Ring Road, Near University Ground, Vastrapur, Ahmedabad - 380 052.



LIMITLESS POSSIBILITIES Managing Director

(A Government of Gujarat Enterprise)

Roopwant Singh, IAS

www.bseindia.com).

Place: Ahmedabad

Date : August 01, 2023

Gujarat Mineral Development Corporation Ltd.

CIN: L14100GJ1963SGC001206 Khanij Bhavan, 132 Feet Ring Road, Near University Ground, Vastrapur, Ahmedabad – 380 052

Business Standard Insight Out

Companies,

Monday to Saturday

To book your copy, sms reachbs

to **57575** or

email order@bsmail.in

activities at Lakhpat Lignite

(GMDC/PPD/007/23-24)

EXPLORING LIMITLESS POSSIBILITIES